

L&S/330 & 331
23rd June, 2021

BSE LISTING

NEAPS

The Secretary BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 Scrip Code No. 500472	The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Symbol: SKFINDIA
---	---

Dear Sir(s),

Sub : Newspaper Publication for conducting the 60th Annual General Meeting ('AGM') through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') and Record Date of Dividend

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express and Loksatta on 20.6.2021 in compliance with the Ministry of Corporate Affairs (MCA) circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 and SEBI Circular dated May 12, 2020 read with January 15, 2021 for conducting the 60th AGM of the Company on Friday, July 23, 2021 at 3:00 P.M. IST through VC/OAVM, Record Date for Dividend and other related information.

The above information is also available on the website of the Company www.skfindia.com.

This is for your information and record

Thanking you,

Yours faithfully,
SKF India Limited

Ranjan Kumar
Company Secretary

SKF India Limited
Registered Office: Chinchwad, Pune 411 033, Maharashtra, India
Tel: +91 (20) 6611 2500. Web: www.skf.com, www.skfindia.com
CIN: L29130MH1961PLC011980

SAURASHTRA GRAMIN BANK
Regional Office, R-V, Rajkot
 2nd Floor, Viral Heights, Near Time Square - 2, Ayodhya Chowk,
 150 Feet Ring Road, Rajkot - 360005. Ph : 0231-296605

APPENDIX IV (Rule 8(11)) POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of the Saurashtra Gramin Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules-2002 issued a demand notice to the under noted borrowers/guarantor/mortgagor to repay the loan amount within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 8 of the rules on the below mentioned dates.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the properties will be subject to the charge of the Saurashtra Gramin Bank, below mentioned branches for the amount and interest & charges thereon.

Branch Name	Name of Borrower / Guarantor	Demand Notice	O/s. Amount	Type of Possession	Possession Date
S.S.I. Rajkot	M/s Maruti Barrier Films (A Partnership Firm)	16-10-2019	7,47,21,568	Physical	16/06/2021

Description of Properties : All the Piece and Parcel of the Factory Building constructed on land situated at Plot No. 1 & 2, Rev Sur No. 164, paiki, SIDC Road, Veraval (Shapur), Tal : Kolda/Sanganli, Dist. Rajkot, Land measuring area 2768.88 sqmts. Construction: 1290.88 Sq. Mts.)

Boundaries for Plot No. 1 :
 East : Plot No. 3 to 5 Other's Property, West : SIDC Road,
 North : Survey No.163/Other's property, South : Street Road
 Date : 17.06.2021, Place : Rajkot
 Authorized Officer, Saurashtra Gramin Bank

CLASSIFIEDS

BUSINESS

SHARES & STAKES

WE BUYING: Listed/ Unlisted All Company Demat/ Physical Shares.(IEPF/ Objection/ Pending / Duplicate/ Transfer Services Provided..)

"Investment House"
 8291225710, 9619315362.
 007743727-2

IMPORTANT

While the copy of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies, or entering into any agreement with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED
 VIDYUT SOUDHA, HYDERABAD - 500 082.

T.No.e-47/CE/O&M/KTPS-VII Stg/P42/EM&(C&I)/TSGENCO/21-22

KTPS-VII Stage - Procurement of 11 KV & 3.3 KV Power cables for KTPS-VII Stage, Paloncha, Bhadradi Kothagudem Dist. Value of the works: ₹ 17,00,000/- Scheduled Open & Closing Date: 04.06.2021 at 17:00 Hrs & 23.06.2021 at 15:30 Hrs.

T.No.e-10/CE/Civil/Thermal/TSGENCO/2021-22

YTPS - Design, Engineering, Supply & Construction of Intake Structure, Raw Water pump House and laying of MS Pipeline (2 Nos) from pump house to Raw Water Reservoir including Civil, Mechanical and Electrical works for drawal of 150 Cusecs of water throughout the water Reservoir of Yadadri Thermal Power Station, Veeripalem (V), Dameracherla (Md), Nalgonda Dist. Value of the works: ₹ 6,72,46,000/- Scheduled Open & Closing Date: 19.06.2021 at 17:00 Hrs & 29.06.2021 at 15:00 Hrs.

T.No.e-04/CE(C&C)/SE(C&C)/DE(C)/TSGENCO/2021-22

KTPP - Transportation of 5.0 Lakh MT of Coal from Ramagundam areas mines of M/s. Singareni Collieries Company Ltd to KTPP by road using tippers not less than 22 tonnes capacity for a period of one year. Scheduled Extended: 11.06.2021 at 19:00 Hrs & 28.06.2021 at 15:00 Hrs.

T.No.e-48/CE/O&M/KTPS-VII Stg/P12/I&C-VII/TSGENCO/21-22

KTPS-VII Stage - Procurement of different types of sensors and three way valves at KTPS-VII Stage, Paloncha, Bhadradi Kothagudem Dist. Value of the works: ₹ 17,61,000/- Scheduled Open & Closing Date: 09.06.2021 at 13:00 Hrs & 07.07.2021 at 15:30 Hrs.

For further Details : www.tsgenco.co.in & https://tender.telangana.gov.in

THE COSMOS CO-OP. BANK LTD.
 (Mutuals Scheduled Bank)

Registered Office: 'Cosmos Tower', Plot No. 6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Pune - 411 007. Ph: 020-67085308

Notice Reply

The public is hereby appealed that the public notice in respect of property situated at Saraswatinagar, Sangli bearing CTS No. 13581, published on 11/06/2021 in Loksatta newspaper, by Advocate Prashant Mairdargikar, on behalf of his clients M/s. Pandit Automotive Services (Petrol Pump Division) is illegal, blatantly false and deliberately published to put obstructions in recovery action set in motion by The Cosmos Co-operative Bank Ltd., Pune by selling the said property. This property is free from any encumbrance, lien, litigation, acquisition, reservation.

The said property its ownership, possession belonged to M/s Pandit Automotive Pvt. Ltd. and is mortgaged with Cosmos Bank vide registered mortgage deed; and now the said property is in possession of the Bank, taken under Securitisation Act for the recovery of outstanding loan.

Therefore, the public notice dated 11/06/2021, cannot be looked into or believed to be true, hence this publicly reply.

The Cosmos Co-operative Bank Ltd., Pune. 'Cosmos Tower', plot no. 6, ICS Colony, Ganeshkhind, Shivajinagar, Pune 411 007.

Pune Date : 20/06/2021

GRATEX INDUSTRIES LIMITED
 CIN : L21093MH1984PLC032248
 Regd. Office : 109, Kakad Udoyg Bhavan, L. J Road, Mahim, Mumbai - 400616.
 Tel No. : (022) 24392321
 Email : investor@gratex.in
 Website : www.gratex.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 29th June, 2021 at 12.00 p.m. at 109 Kakad Udoyg Bhavan, L. J Road, Mahim, Mumbai, MH-400616. (Through Video Conferencing) to consider and take on record the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021 and to consider appointment of Internal and Secretarial Auditor of the Company.

Further as per the 'code of conduct' formed under SEBI (PIT) Regulations, 2015 the trading window was already closed for Directors, Key Managerial Personnel, Connected Persons and Designated persons for trading in equity shares of the Company from 31st March, 2021 and would remain closed until ending 48 hours after the announcement of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

For Gratex Industries Limited
 SD/-
 Karan Baldevkrishan Sharma
 Managing Director
 Place : Mumbai DIN: 00117188
 Date : 19.06.2021

पंजाब नॅशनल बँक
 Punjab National Bank

1st Floor, Meghani Tower, Station Road, Surat- 395 003 Tele. No. 0261-2411038 E Mail : bo04439@pnb.co.in

60 Days' Notice to Guarantor / Mortgagor

To, **Dineshbhai Arjan Vaghani** : Plot No.1, Kamal Park Co-operative Housing Society Ltd., Vibhag-2, Kapodara, Choryasi, Surat-395006

NOTICE U/S 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Reg- Account No. 0439008700016114, 043900C00000747, 043900C00000756 / Credit Facilities availed by M/s. Glory Fabrics. Dear Sir/Madam, You, M/s. Glory Fabrics, 3026-27 Hitech Textile Center, Near Mithi Khadi, Anjana, Surat-395002 have availed the following Credit Facilities :

S. No.	Facility	Limit	Rate of Interest at the time of Sanction	Balance outstanding as on date of NPA (31/03/2021) (i.e. Principal + Int.)	Interest w.e.t. Date of NPA to 31/03/2021 (Date of Notice)	Total Outstanding as on date of issuance of Notice
1.	Cash Credit	Restructure	Restructure	Restructure	Restructure	Restructure
2.	Term Loan	40,00,000	MCLR (7.35) + 3.8%	43,57,822.32	0	43,57,822.32
3.	Term Loan	2,40,000	MCLR (7.35) + 3.8%	2,11,015.00	0	2,11,015.00
TOTAL :						Rs.45,68,837.32 + further Int. + other charges

Due to non-payment of instalment/ interest/ principal debt, the account's has been classified as Non Performing Asset as per Reserve Bank of India guidelines on 31/03/2021. We have recalled the entire outstanding together with interest and other charges due under the above facilities from the Borrower, vide letter dated 09/04/2021. Copy of which has already been sent to you. We have invoked the Guarantee vide letter dated 20/05/2021.

The amount due to the Bank as on 31/03/2021 is Rs.45,68,837.32 (Rupees Forty Five Lakh Sixty Eight Thousand Eight Hundred Thirty Seven and Paise Thirty Two) with further interest up to date (hereinafter referred to as "secured debt").

To secure the outstanding under the above said facilities, you have, inter alia, created security interest in respect of the following properties/assets:

S.No.	Facility	Security
1	Cash Credit (Restructure) (0439008700016114)	1) Hypothecation of stocks and Book Debts of the Firm. 2) All that piece and parcel of the property bearing Plot No.1, admeasuring 53.61 sq.mtrs. equivalent to 64.10 sw.yards together with margin and also together with undivided proportionate share in Road and COP at *Kamla Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2 situated on the land bearing Block/Rev. S. No.25/1, T.P. Scheme No. 16 (Kapodara) F.P.No.26 of Village Kapodara, Taluka Choryasi, Dist. Surat stands in the name of Mr. Dineshbhai Arjanbhai Vaghani as members of the Kamal Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2.
2	Term Loan (043900C00000747) (043900C00000756)	1) Hypothecation of stocks and Book Debts of the Firm. 2) All that piece and parcel of the property bearing Plot No.1, admeasuring 53.61 sq.mtrs. equivalent to 64.10 sw.yards together with margin and also together with undivided proportionate share in Road and COP at *Kamla Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2 situated on the land bearing Block/Rev. S. No.25/1, T.P. Scheme No. 16 (Kapodara) F.P.No.26 of Village Kapodara, Taluka Choryasi, Dist. Surat stands in the name of Mr. Dineshbhai Arjanbhai Vaghani as members of the Kamal Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2.

We hereby call upon you to pay the amount of Rs. 45,68,837.32 (Rupees Forty Five Lakh Sixty Eight Thousand Eight Hundred Thirty Seven and Paise Thirty Two) with further interest on the contractual rate until payment in full within 60 days (sixty days) from the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter referred to as "the Act"). The details of the secured asset's intended to be enforced by the Bank, in the event of non payment of secured debt by you as under:

- Hypothecation of stocks and Book Debts of the Firm.
- All that piece and parcel of the property bearing Plot No.1, admeasuring 53.61 sq.mtrs. equivalent to 64.10 sw.yards together with margin and also together with undivided proportionate share in Road and COP at *Kamla Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2 situated on the land bearing Block/Rev. S. No.25/1, T.P. Scheme No. 16 (Kapodara) F.P.No.26 of Village Kapodara, Taluka Choryasi, Dist. Surat stands in the name of Mr. Dineshbhai Arjanbhai Vaghani as members of the Kamal Park Co-operative Housing Society Ltd. Vibhag-2.

Your attention is hereby drawn invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to you to redeem the secured assets.

Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, without prior written consent of the Bank. You are also put on notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said Act, is an offence. If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited/remitted with/to the Bank. You will have to render proper account of such realization/income.

**We reserve our rights to enforce other secured assets.

Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequences.

**This notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT/Court, as the case may be.

**This notice is issued without prejudice to the bank's rights in the suit/litigation pending before DRT/Court.

Date : 19/06/2021 Authorized Officer : Punjab National Bank, Surat Main

Encore Asset Reconstruction Company Private Limited
 Encore ARC Corporate office Address - 9th Floor, Plot No. 187, Sector-44, Gurugram - 122002, Haryana

Rule 8(1) POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of The Jaagron Peoples Co-operative Bank Ltd. (JPBC) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) and in exercise of powers conferred upon him under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a demand Notice dated 02.08.2019 calling upon borrower M/s. I Build Supreme JV (Association of Person) through its members Mr. Phiroz Abdeally Poonawala, Mr. Haider Abdeally Poonawala, Mr. Kaizer Abdeally Poonawala, M/s. I Build Supreme Associates through its members Mr. Vinod Ramnarayan Agrawal, Mr. Pramod Ramnarayan Agrawal, Mr. Gaurav Vinod Agrawal, Mr. Kailas Ramnarayan Agrawal, Mr. Prakash Shivnarayan Bhootra, Mrs. Anupama Prakash Bhootra (hereinafter mentioned as "Borrower") and Mr. Phiroz Abdeally Poonawala, Mr. Haider Abdeally Poonawala, Mr. Kaizer Abdeally Poonawala, Mrs. Anupama Prakash Bhootra, Mrs. Sushilabai Ramnarayan Agrawal, Mr. Prakash Shivnarayan Bhootra, Mrs. Vijaya Vipin Gujrathi, M/s. I Build supreme Associates through its members Mr. Gaurav Vinod Agrawal, Mr. Vinod Ramnarayan Agrawal, Mr. Pramod Ramnarayan Agrawal, Mr. Kailas Ramnarayan Agrawal, Mr. Prakash Shivnarayan Bhootra, Mrs. Anupama Prakash Bhootra (hereinafter collectively mentioned as "Guarantors/mortgagors") to repay the amount mentioned in the notice for the amount of Rs. 7,84,43,470/- (Rupees Seven Crore Eighty Four Lakhs Four Three Thousand Four Hundred Seventy Only) as on 31.07.2019 along with interest at contractual rates till actual repayment/realization, within 60 days from the date of receipt of the said notice.

And whereas, The Encore Asset Reconstruction Company Private Limited acting in its capacity as the trustee of EARC-Bank-Trust (Encore ARC) has acquired all rights, titles, interests & guarantees of JPBC in the Financial Asset of Borrower originated by JPBC under section 5 of SARFAESI Act, 2002 vide Assignment Agreement dated 05.06.2020 effected on 29.02.2020. The borrower, guarantors & mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given by the undersigned being the Authorised Officer of Encore ARC, to the borrowers and the public in general that the Authorised Officer has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act, 2002 read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 17th day of June 2021.

The borrower, Guarantors & mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Encore ARC for an amount of Rs.47,16,788/- (Rupees Four Crore Seventy Eight Lakhs Sixteen Thousand Seven Hundred Eighty Eight Only) as on 31.05.2021 along with interest at contractual rates from 01.06.2021 till actual repayment/realization after adjustment of repayment/realization, if any.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Properties

1) All that piece and parcel Residential Flat No. 501 on the Fifth Floor of the building in Wing "B" known as "Imperial Heights" situated at Plot No. 2 CTS No. 2455, corresponding Survey No 132 Hissa No. 8, of Village Chinchwad, within Sub Registration Haveli, Registration District Pune and within the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation admeasuring about 53.57 Sq. Mts + attached Terrace area admeasuring about 8.98 sq. mts owned by Mrs. Anupama Prakash Bhootra & Mr. Prakash Shivnarayan Bhootra

2) All that piece and parcel Residential Flat No. 505 on the Fifth Floor of the building known as "Morning Mist" situated at Gat No. 730 of Village Wagholi (Aavaliwadi), within Sub Registration Haveli, Registration District Pune and within the limits of Pune Zilla Parishad, Panchayat Taluka Samli Haveli and local limits of Pune Municipal Corporation admeasuring about 52.71 Sq. Mts + Terrace area admeasuring about 12.26 sq. mts. Total Built up saleable area admeasuring 85.50 Sq. Mts + Covered car parking out of total area admeasuring 0H 33.35R i.e. 3335 sq.mtrs. owned by Mr. Prakash Shivnarayan Bhootra & Mrs. Anupama Prakash Bhootra which is bounded as under- on or towards East : By open space, on or towards West : By Passage Area, on or towards South : By Flat no. 504, on or towards North : By Open Space

Date : 17.06.2021 Place : Pune

Authorized Officer
 Encore Asset Reconstruction Company Private Limited

केनरा बँक Canara Bank
 Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004.
 Ph No. : 020-25511027 & 25532165
 Email : cb5208@canarabank.com

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of the secured creditor, will be sold on "As is where is", "As is what is" & "Whatever there is" basis on 09/07/2021 for recovery of Rs. 8,91,09,783.35/- (as on 31/03/2021) plus further interest, charges due to the ARM branch, Pune of Canara Bank from M/s Nityashradha Lifecare (Borrower), Dr. Nityanand Tukaram Thakur, Dr. Ruchi Nityanand Thakur, Dr. Jayant Deshpande and Dr. Neela Jayant Deshpande (Borrowers / Guarantors of M/s Nityashradha Lifecare).

The reserve price, earnest money deposit, date of deposit of earnest money is as under:
 (All amounts in actual Rupees)

Sl. No.	Location & Details of the Properties	Reserve Price	EMD & last date to deposit EMD	Known Encumbrance
1	Flat No. 204, Second Floor, Balmoral, Plot No. 439 + 446/1, S. No. 554/2(Part), CTS No. 100/1 & 100/2 (Part), Near Salisbury Park Post Office, Salisbury Park, Gutkedi, Taluka- haveli, Pune-411037 admeasuring total built up area 122.75 Sq. Mts.	Rs. 1,48,12,000/-	Rs. 14,81,200/- 08/07/2021 by 5.00 p.m	Not Known to bank
2	Flat No. 102, First Floor, Nyati Heritage Co-Op Housing Society Ltd., Plot No. 4, S. No. 7 & 8, Behind Runwal Platinum, Off NDA- Pashan Road, Ram Nagar, Bhavadhan, Taluka-Haveli, Pune - 411021 admeasuring total built up area 190.89 Sq. Mts.	Rs. 1,24,46,000/-	Rs. 12,44,600/- 08/07/2021 by 5.00 p.m	Not Known to bank
3	Plants and Machineries and Furniture Fixtures and Fixed assets situated at Nityashradha Lifecare, CTS No. 12/2, Near Hotel Dreamland, Opposite Pune Railway Station, Pune-411001.	Rs. 3,13,00,000/-	Rs. 31,30,000/- 08/07/2021 by 5.00 p.m	Not Known to bank

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM branch, Pune of Canara Bank Ph.No. 020-25511027 & 25532165 during office hours on any working day.

Date: 19/06/2021 Place: Pune

Authorized Officer, Canara Bank

SKF India Limited
 CIN : L29130MH1961PLC011980
 Reg. office: Chinchwad, Pune 411 033, Maharashtra, India, TEL: +91 (20) 6611 2500
 Email-Id: investors@skf.com
 Website: https://www.skf.com/in

Information regarding 60th Annual General Meeting of SKF India Limited and Record date for Dividend

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its general circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular dated May 12, 2020 read with January 15, 2021 ("SEBI Circulars") has permitted the holding of Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars, SEBI Circulars and the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held on Friday, July 23, 2021 at 03.00 PM (IST) through VC / OAVM to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM. The physical presence of the members has been dispensed with for attending the meeting through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in the accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.skf.com/in, website of NSDL at www.evoting.nsdl.com, website of Stock Exchange i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and no physical copies will be dispatched to the members. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only and shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The detailed instructions for joining the AGM, manner of participating and voting in the AGM are provided in the Notice of the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and facility of e-voting system during the AGM ("e-voting") (collectively referred as "electronic voting") to all the eligible member as per applicable provisions of the Companies Act, 2013, SEBI Circulars and MCA Circulars on all the business items as would be set out in the Notice of AGM.

The Company has fixed Wednesday, July 7, 2021 as the Record Date for determining entitlement of members to Final Dividend for the financial year ended March 31, 2021, if approved by the Shareholders at the AGM.

Payment of Dividend shall be made through electronic mode to the members who have registered their bank account details with the Company. In case, the Company is unable to pay the dividend to any shareholder by electronic mode, due to non-registration of the bank account, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholder at the earliest, once the normalcy is restored.

In case the members have not registered their email address with the Company/Depository and/or not updated your bank account mandate for receipt of dividend, please follow below instructions to:

- Register your email-id for obtaining Annual Report and login details for e-voting.
- Receiving dividends directly in your bank accounts through Electronic Clearing Service (ECS) or any other means.

Physical Holding	Please send your request to the Share Transfer Agent of the Company, M/s.TSR Darashaw Consultants Pvt Limited at csg-unit@tcplindia.co.in providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN cad), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address. Following additional details need to be provided for updating Bank Account Details: a) Name and Branch of the Bank in which you wish to receive the dividend, b) The Account type, c) Bank Account Number allotted by your bank after implementation of Core Bank Solutions d) 11-digit IFSC Code, and e) A original copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

If email ID of the member is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent to the registered email address of the member.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their Residential Status, PAN with the Company/Share Transfer Agent, M/s.TSR Darashaw Consultants Pvt. Ltd. (in case of shares held in physical mode) and depositories (in case of share held in demat mode).

For SKF India Limited
 Date : June 19, 2021
 Place : Pune
 Ranjan Kumar
 Company Secretary

SPECIAL RECOVERY OFFICER

VIDYA SAHAKARI BANK LTD.
 Ph. No.: 020 - 24477748, 24477749. CTS 1355, Shukrawar Peth, Plot No. 72, Natu Baug, Pune - 411002 email : vidya.ho@vidyabank.com

PUBLIC SALE / RE-AUCTION NOTICE (For Immovable Property)

The under signed Special Recovery Officer of Vidya Sahakari Bank Ltd., Pune has Attached below mentioned Properties u/s 107(10) of MCS Act, 1961 on 21/05/2019 and taken Peaceful voluntary Physical Possession from the Property Owner/Possessioner on 08/08/2019 and decided to Sale the immovable to recover Bank dues of the following defaulted borrower as mentioned below under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 Rules 1961 rule 11(1) (E) of Rule 107 on as is where is basis on 23/04/2021 & 31/05/2021 but No Bidder has come in the Auction due to Government declared a lockdown for growing outbreak of the Corona Virus, Hence The under signed Special Recovery Officer decided to Public Sale/Re-Auction on Friday dated 23/07/2021.

Borrowers /Guarantors/a/c Nos. & Branch Name	Recovery Certificate No. & Date, Amt. & date of Property	Demand Notice Date/Out Standing Bal. as on 31.05.2021 and date of Physical Possession of the Property	Details of Immoveable Property for Sale/Auction	Upset Price & EMD	Sale/Auction Date & Time Place
1. M/s. Modern Enterprises Prop. Mr. Fayyaz S. Shaikh Guarantors - A) Mr. Rizwan Jainulabdin Sayyad B) Mr. Irfan Jainulabdin Sayyad C) Mr. Ilyias Abid Shaikh Loan Account No. CC/268 Branch Name - Senapati Bapat Rd	1. Recovery Certificate No. 563/101/2017-18 Dt. 20/02/2018 amount of Rs. 20,00,000=00 Plus Interest, Surcharge, & Recovery Expenses etc. From 01/06/2017 and 2. Special Recovery Officer Property attachment Order attachment u/s 107(10) Dt. 21/05/2019	1. Demand Notice Dt. 24/04/2018 2. o/s balance as on dt 31/05/2021 of Rs. 14,89,491=00 Plus Interest, Surcharge & Recovery expenses etc. from dt. 01/06/2021 AND 3. Actual Physical Possession of attached Property on 08/08/2019	1. Flat No. 301, situated on the 3rd Floor of the Building known as "MOMIN HEIGHTS" Situated at S. No. 67, Hissa No. 1/1A/24/6/32, Santosh Nagar, Katraj, within the registration District Pune, Sub-registration Taluka Haveli, & within the local limits of P.M.C. admeasuring about 415 sq. ft. equivalent to 38.56 sq. mtrs. and which property bounded as under: East - By Flat No. 302, West - By Public Road. South - By Property of Mr.Abbas Noru Mohammad Hussain North - By Property of Mr. Kakade.	Upset Price Rs. 18.71 Lakh EMD Rs. 1,87,100/- Lakh	On Friday 23/07/2021 at 11.00 p.m. Palace - Vidya Sahakari Bank Ltd., Pune Head Office CTS No. 1355 Plot No. 72, Natubaug, Shukrawar Peth, Pune - 411002.
2. Mr. Fayyaz Shabbir Shaikh Guarantors - A) Mr. Rizwan Jainulabdin Sayyad B) Mr. Irfan Jainulabdin Sayyad C) Mr. Ilyias Abid Shaikh Loan Account No. EML/478 Branch Name - Senapati Bapat Rd	1. Recovery Certificate No. 565/ 101 /2017-18 Dt. 20/02/2018 amount of Rs. 24,65,579=00 Plus Interest, Surcharge, & Recovery Expenses etc. From 01/06/2017 and 2. Special Recovery Officer Property attachment Order attachment u/s 107(10) Dt. 21/05/2019	1. Demand Notice Dt. 24/04/2018 2. o/s balance as on dt 31/05/2021 of Rs. 60,80,369=00 Plus Interest, Surcharge & Recovery expenses etc. from dt. 01/06/2021 AND 3. Actual Physical Possession of attached Property on 08/08/2019	2. All that piece & parcel of Flat No. 26, situated on the 4th Floor of the Building known as "DATAKRUPA CO-OP. HSG. SOCIETY" Situated at S. No. 123 (Old), 70 (New), Santosh Nagar, Katraj, within the registration District Pune, Sub-registration Taluka Haveli, & within the local limits of P.M.C. admeasuring about 630 sq. ft.	Upset Price Rs. 27.00 Lakh EMD Rs. 2.70 Lakh	

Terms and Conditions : 1. The Special Recovery and Sale Officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the auction without assigning any reason thereof. 2. The Terms & Conditions of the Sale will be available at above mentioned address during office hours. 3. The Sale/Auction of the above mentioned immovable property will be conducted on 23/07/2021 at 11.00 a.m. at above given Sale/Auction Venue. 4. Prospective purchaser should be present at address and time given above.

Date : 19/06/2021 Place : Pune

Sd/-
 Special Recovery Officer
 Vidya Sahakari Bank Ltd, Pune

SPECIAL RECOVERY OFFICER

VIDYA SAHAKARI BANK LTD.
 Ph. No.: 020 - 24477748, 24477749. CTS 1355, Shukrawar Peth, Plot No. 72, Natu Baug, Pune - 411002 email : vidya.ho@vidyabank.com

PUBLIC SALE / RE-AUCTION NOTICE (For Immovable Property)

The under signed Special Recovery Officer of Vidya Sahakari Bank Ltd., Pune has Attached below mentioned Properties u/s 107(10) of MCS Act, 1961 on 20/11/2019 and taken Peaceful voluntary Physical Possession from Property Owner/Possessioner on 11/03/2020 and decided to Sale the immovable to recover Bank dues of the following defaulted borrower as mentioned below under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 Rules 1961 rule 11(1) (E) of Rule 107 on as is where is basis on 23/04/2021 & 29/05/2021 but No bidder has come in the Auction due to Government declared a lockdown for growing outbreak of the Corona Virus, Hence The under signed Special Recovery Officer decided to Public Sale/Re-Auction on Thursday dated 22/07/2021.

Borrowers / A/c Nos. & Branch	Name Of the Guarantors	Recovery Certificate No. & Date, Amt. & date of Property	Demand Notice Date/Out Standing Bal. as on 31.05.2021 and date of Physical Possession of the Property	Details of Immoveable Property for Sale/Auction	Upset Price & EMD	Sale/Auction Date & Time Place
1. Mr. Balu Baban Malunje Mrs. Manda Balu Malunje Loan a/c No. EML/175 Bhosari Branch	1. Mr. Kailas Mahadev Bhamburdekar 2. Mr. Rohit Kailas Bhamburdekar	1. Recovery Certificate No. 257/101/19-19 Dt. 12/12/2018 Of Rs. 9,35,547=00 Plus Interest, Surcharge, & Recovery Expenses etc. From 01/06/2018 and 2. Special Recovery Officer Property Attachment Order Attachment u/s 107(10) Dated 20/11/2019	1. Demand Notice Dt. 19/12/2018 2. o/s balance as on dt 31/05/20			

